

कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना
अर्थसहाय्य देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-८२२०/प्र.क्र.१४७(भाग २) /सां.का.४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ७ ऑक्टोबर, २०२२

- वाचा :-** १) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, समक्रमांक दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१
२) शासन शुध्दीपत्रक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, समक्रमांक दिनांक १७ डिसेंबर, २०२१.
३) शासन पुरकपत्र, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, समक्रमांक दिनांक १८ जानेवारी, २०२२.
४) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. सांकासं/४४३, दिनांक ११ मार्च, २०२२ व पत्र क्रमांक सांकासं/१४३६ दिनांक १ जून, २०२२

शुध्दीपत्रक :

उपनिर्दिष्ट क्र. १ येथील शासन निर्णयात सुधारणा करण्याचा प्रस्ताव खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार सुधारणा करण्यात येत आहेत :-

अ. क्र.	शासन निर्णयातील मुद्दा	शासन निर्णयामध्ये प्रस्तावित सुधारणा
१	२	३
१.	शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट-अ मधील एकल कलाकारांसाठी निवड पध्दती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे मध्ये नमूद पात्रता, निकष व अटी या शीर्षाखालील “वार्षिक उत्पन्न रुपये ४८,०००/- च्या कमाल मर्यादेत” या ऐवजी	शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट-अ मधील एकल कलाकारांसाठी निवड पध्दती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे मध्ये नमूद पात्रता, निकष व अटी या शीर्षाखालील “वार्षिक उत्पन्न रुपये ५०,०००/- च्या कमाल मर्यादेत” असे वाचावे
२.	शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट-अ मधील “योजना अंमलबजावणीची कालमर्यादा”	परिशिष्ट-अ मधील “योजना अंमलबजावणीची कालमर्यादा” दिनांक ३१ मार्च, २०२३ पर्यंत करण्यात येत आहे.
३.	शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट “अ” मधील ब. समुह लोकपथकांचे चालक/मालक/निर्माते यांनी एकरकमी	शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट “अ” मधील ब. समुह लोकपथकांचे चालक/मालक/निर्माते यांनी एकरकमी

<p>विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाचे कागदपत्रे व निवडपध्दती मध्ये नमूद पात्रता, निकष व अटी मध्ये</p> <ul style="list-style-type: none"> • कंपनी कायदा/ सोसायटी कायदा / विश्वस्त कायदाअंतर्गत तसेच एमएसएमइ. अंतर्भूत संस्था नोंदणीकृत असावी. • मागील ५ वर्षापर्यंत संस्था कार्यरत असावी. • संस्थांनी आर्थिक वर्षात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या ३ वर्षांवर नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रमांचे / प्रयोगांचे सादरीकरण केलेले असावे. <p style="text-align: center;">या ऐवजी</p>	<p>विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाचे कागदपत्रे व निवडपध्दती मध्ये नमूद पात्रता, निकष व अटी -</p> <ul style="list-style-type: none"> • संस्थांची सोसायटी कायदा / कंपनी, कायदा / विश्वस्त कायदा / एमएसएमइ. अंतर्गत नोंदणी / दुकाने व आस्थापने अधिनियम / विशेष अनुज्ञप्ती / रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात यावे. • मात्र या अनुज्ञप्त्या / प्रमाणपत्र २०१९-२० पर्यंतच्या सलग ३ वर्षापर्यंत असाव्यात. <p style="text-align: center;">असे वाचावे</p>
<p>४. शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट “अ” मधील ब. समुह लोकपथकांचे चालक/मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाचे कागदपत्रे व निवडपध्दती मध्ये “अर्जदाराने जोडावयाचे कागदपत्रे”</p> <ul style="list-style-type: none"> • विहित नमुन्यातील अर्ज • कंपनी कायदा किंवा सोसायटी कायदा, विश्वस्त कायदांतर्गत किंवा एमएसएमई अंतर्गत पथक नोंदणीचे प्रमाणपत्र • कलापथकात काम करणाऱ्या - कलावंतांची नावे व पत्ते • लोककलापथकांचे चालक / निर्माते यांचे आधार /मालक 	<p>शासन निर्णयातील नमूद परिशिष्ट “अ” मधील ब. समुह लोकपथकांचे चालक/मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाचे कागदपत्रे व निवडपध्दती मध्ये “अर्जदाराने जोडावयाची कागदपत्रे”</p> <ul style="list-style-type: none"> • विहित नमुन्यातील अर्ज • कलापथकात काम करणाऱ्या कलावंतांची नावे व पत्ते • लोककलापथकांचे चालक /मालक/ निर्माते यांचे आधारकार्ड व बँकखाते तपशील • केवळ कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास

<p>कार्ड व बँक खाते तपशील</p> <ul style="list-style-type: none"> • केवळ कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल, हे माहित असल्याचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र • शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, संगीतबारी, तमाशा, टुरिंग टॉकीज, सर्कस, विधीनाट्य पथकांसाठी, पथकाने आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ५० कार्यक्रमांचे सादरीकरण केले असल्याबाबतचे किमान ५० आयोजकांची पत्रे/ हॅण्डबील /कार्यक्रम पत्रिका/ वर्तमानपत्रातील जाहिरात /बातमी/ ग्रामसेवक /सरपंच यांचे कार्यक्रम सादर केल्याचे प्रमाणपत्र • संगीतबारीसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान १०० प्रयोग केल्याचे कलाकेंद्र प्रमुख/ आयोजकांची पत्रे/ हॅण्डबील /कार्यक्रम पत्रिका / वर्तमानपत्रातील जाहिरात /बातमी / ग्रामसेवक /सरपंच यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. 	<p>शासनाच्या अनुदान योजनेतून कायम स्वरूपी अपात्र करण्यात येईल, हे माहिती असल्याचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र</p> <ul style="list-style-type: none"> • शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, तमाशा, विधीनाट्य इत्यादी पथकांसाठी सन २०१७-१८ व २०१८-१९ व सन २०१९-२० या ३ वर्षात सातत्याने सरासरी किमान २५ प्रयोग केल्याचे पुरावे (प्रतीवर्ष २५ प्रयोग केल्याचे पुरावे) <p>असे वाचावे</p>
---	---

	<ul style="list-style-type: none">नाट्यसंस्थांसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ३० प्रयोग केल्याची नाट्यगृह भाडेपावती, जाहिरात, तिकीट हे पुरावे जोडणे आवश्यक. <p>या ऐवजी</p>	
५.	अनुदान अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावरून प्रसिध्द करण्याबाबत	एकल कलाकार व संस्था/चालक/मालक यांच्याकडून अर्ज मागविण्याची तारीख एकच असावी यासाठी संपूर्ण राज्यातून संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावरून सर्व जिल्ह्यातील जाहिरात एकदाच प्रसिध्द करावी.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२२१००७१५५१४८१८२३ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(विलास रा. थोरात)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
२. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
३. मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
४. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग व नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
५. सर्व विभागीय आयुक्त / सर्व जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगर पालिका / मुख्याधिकारी, नगर पालिका
६. सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

७. उप सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
८. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई ४०० ०३२
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१०. महालेखापाल (लेखा परीक्षा) - १ महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) - २ महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १ महाराष्ट्र, मुंबई
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - २ महाराष्ट्र, नागपूर
१४. अवर सचिव, अर्थसंकल्प शाखा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
१५. निवड नस्ती, सां.का.४.